

अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्र. मुवाढ- २०२५/(प्र.क्र.४१/२५)/लाक्षेवि (आस्था)

मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

दिनांक :- ०९/०८/२०२५

वाचा :-

१. जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र. आढावा-१००२/(३३५/२००२)/आ(प्रशि), दि.०६/०२/२००३.
२. जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण १००६/(३२५/०६)/लाक्षेवि(आ), दि.०८/०१/२००७.
३. जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र. आढावा-२०२१/प्र.क्र.६१/आ(पुनर्रचना), दि.२३/११/२०२१.
४. जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२४/(प्र.क्र.१३३/२४)/लाक्षेवि(आस्था), दि.२७/०९/२०२४.
५. वित्त विभागाचे शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क, दि.०३/०३/२०२५.
६. अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक, यांचे पत्र क्र.मअप्रप्रना/प्रशा/लेखा-२ /(नस्ती क्र.१३-२०२३)/९०/२०२५, दि.२४/०१/२०२५.

प्रस्तावना :-

संदर्भाधीन क्र.१ येथील दि.०६/०२/२००३ च्या शासन निर्णयान्वये अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक या कार्यालयातील व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर असलेल्या नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांची निर्मिती सुधारीत आकृतीबंधानुसार निश्चित करण्यात आली आहे.

सदर पदांना संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयान्वये दि.०१/०९/२०२४ ते दि.२८/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक यांनी त्यांच्या संदर्भ क्र.६ येथील दि.२४/०१/२०२५ च्या पत्रान्वये त्यांचे कार्यालयांतर्गत असलेल्या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ९९ पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ०१ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.२८/०२/२०२६ पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे.

वित्त विभागाने संदर्भ क्र.५ येथील शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही, अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

संदर्भ क्र.६ येथील दि.२४/०१/२०२५ रोजीच्या प्रस्तावास अनुसरून, अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक यांचे कार्यालय व त्याअंतर्गत कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ९९ पदांना व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील ०१ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय :-

अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक यांनी सादर केलेल्या संदर्भ क्र.६ येथील दि.२४/०१/२०२५ रोजीच्या प्रस्तावातील उपलब्ध माहिती विचारात घेऊन खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे, अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक यांचे कार्यालय व त्याअंतर्गत कार्यालयातील, कार्यालयनिहाय आकृतीबंधानुसार मंजूर नियत अस्थायी आस्थापनेवरील ९९ पदांना व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील ०१ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत खालील अटीच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे.

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापने वरील पदे	रुपांतरित अस्थायी आस्थापने वरील पदे	लेखाशिर्ष
१.	अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेटा), नाशिक.	९९	०१	मागणी क्र. आय-३ २७०१ - मध्यम पाटबंधारे, ८०- सर्वसाधारण, (००३) प्रशिक्षण, (०१) आस्थापना, (०१)(०१) मुख्य अभियंता व संचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण अकादमी, नाशिक (अनिवार्य) (२७०१ २४८१)

अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक, कार्यालयांतर्गत आकृतीबंधानुसार ९९ पदे नियत अस्थायी आस्थापनेवरील आहेत. आता या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ९९ मंजूर पदांना ती सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नाही, तसेच ती पदे सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर झालेल्या ४५२९७ पदांच्या मर्यादेत आहेत व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ०१ पदांना संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंत किंवा दि.३१/०८/२०२५ यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत या अटीच्या अधीन राहून दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत, मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१. उपरोक्त पदे विभागाने प्रस्तावित केलेल्या कालावधीत कार्यरत राहतील.
२. ही पदे आकृतीबंधानुसार मंजूर असतील व सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसतील, तसेच पदे व्यपगत झालेली नसतील.
३. रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदे, त्या पदावर कर्मचारी कार्यरत असेपर्यंत चालू राहतील.
४. अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक या कार्यालयाच्या संदर्भ क्र.६ येथील प्रस्तावातील उपलब्ध माहितीनुसार पदांची संख्या / पदामधील घट / पदामधील वाढ / सेवानिवृत्ती इ. माहिती अंतिम / अचूक आहे असे गृहीत धरून पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच यानुषंगाने शासनास पाठविलेल्या प्रस्तावातील पदांची आकडेवारी ही अचूक असल्याची खातरजमा ही संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने आपल्यास्तरावर करण्याच्या अटीच्या अधीन राहून तसेच याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाची असल्याचे गृहीत धरून पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे.
५. या सर्व पदांचा पुढील मुदतवाढीचा प्रस्ताव विहित प्रपत्रात प्रमाणपत्रासह विहित वेळेत सादर करण्यात यावा.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क. दि.०३/०३/२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०२५०४०९१९१४०४३९२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

सहपत्र : (परिशिष्टे “अ” व विवरणपत्र क्र. १ ते ५)

प्रत :-

१. महालेखापाल-१, लेखा परीक्षा(लेखा व अनुज्ञेयता) , महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. महालेखापाल-२, लेखा परीक्षा(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, नागपूर.

३. अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक.

त्यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यक्तिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजूरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या चुकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन देयके अदा केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना, वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/अटींची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल.

४. अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, मेरी , नाशिक.

५. उपसंचालक (प्रशासन), महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, मेटा, नाशिक.

६. कार्यकारी अभियंता व प्राचार्य, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, दापोडी (यां), पुणे/ नागपूर/छत्रपती संभाजीनगर.

७. जिल्हा कोषागार कार्यालय, नाशिक /पुणे /नागपूर / छत्रपती संभाजीनगर.

८. कक्ष अधिकारी, आ(प्रशि/अर्थ-१/२) , जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

९. वित्त विभाग (व्यय - १२) /वित्तिय सुधारणा/विनिमय/ (अर्थ-१९), मंत्रालय, मुंबई.

१०. लाक्षेवि(आस्था) कार्यासन, निवडनस्ती.

परिशिष्ट- "अ"

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.४१/२५/लाक्षेवि (आस्था), दि.०९/०८/२०२५ चे सहपत्र.

अधीक्षक अभियंता व सहसंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक, (मेटा) यांच्या अधिपत्याखालील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदे

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५		मुख्य लेखाशीर्ष व उपलेखा शीर्ष
		नियत अस्थायी आस्थापनेवरील मुदतवाढ मंजूर पदांची संख्या	रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील मुदतवाढ मंजूर पदांची संख्या	
१	२	३	४	५
१	महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक.	५९	०१	मागणी क्रमांक आय - ३ २७०१- मध्यम पाटबंधारे, ८० - सर्वसाधारण, (००३) प्रशिक्षण, (०१) आस्थापना, (०१)(०१) मुख्य अभियंता व संचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण अकादमी, नाशिक (अनिवार्य) (२७०१ २४८१)
२	कार्यकारी अभियंता व प्राचार्य, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, नागपूर	१३	००	
३	कार्यकारी अभियंता व प्राचार्य, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र (यांत्रिकी), दापोडी, पुणे-१२	१४	००	
४	कार्यकारी अभियंता व प्राचार्य, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर.	१३	००	
एकूण		९९	०१	

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

विवरणपत्र - १

शासन निर्णय, क्रमांक-मुवाढ-२०२५/(प्र.क्र. ४१/२५) /लाक्षेवि(आस्था), दि.०९/०४/२०२५ चे सहपत्र
महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक
दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत पदांना मुदतवाढ

अ. क्र.	पदनाम	नियत अस्थायी अस्थापनेवरील मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१.	अधिक्षक अभियंता व सहसंचालक	१
२.	उप संचालक (प्रशासन)(कार्यकारी अभियंता दर्जा)	१
३.	उप संचालक (व्यावसायिक परीक्षा)(कार्यकारी अभियंता दर्जा)	१
४.	प्रपाठक (कार्यकारी अभियंता दर्जा)	१
५.	सहाय्यक प्राध्यापक(कार्यकारी अभियंता दर्जा)	१
६.	अ) उप अभियंता ब) सहाय्यक संचालक (प्रशासन) क) सहाय्यक संचालक (व्यावसायिक परीक्षा)	१ १ १
७.	पाठयनिर्देशक (उप विभागीय अभियंता दर्जा)	३
८.	विभागीय लेखापाल	१
९.	लघुलेखक (उच्चश्रेणी)	१
१०.	प्रथम लिपिक	१
११.	कनिष्ठ अभियंता	३
१२.	भांडारपाल	१
१३.	आरेखक	१
१४.	वरिष्ठ लिपिक	३
१५.	लघुटंकलेखक	३
१६.	सहाय्यक आरेखक	१

अ. क्र.	पदनाम	नियत अस्थायी अस्थापनेवरील मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१७.	संगणक (कनिष्ठ लिपिक दर्जा)	४
१८.	अनुरेखक	१
१९.	कनिष्ठ लिपिक	४
२०.	सहाय्यक ग्रंथपाल	१
२१.	टंकलेखक	३
२२.	वाहनचालक	२
२३.	नाईक	१
२४.	चक्रमुद्रक	१
२५.	शिपाई	१३
२६.	चौकीदार	३
	एकूण	५९

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

विवरणपत्र - २

शासन निर्णय, क्रमांक-मुवाढ-२०२५/(प्र.क्र.४१/२५)/लाक्षेवि(आस्था), दि.०९/०४/२०२५ चे सहपत्र
कार्यकारी अभियंता व प्राचार्य, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, नागपूर
दि. ०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत पदांना मुदतवाढ

अ.क्र.	पदनाम	नियत अस्थायी अस्थापनेवरील मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	कार्यकारी अभियंता व प्राचार्य	१
२	उप विभागीय अभियंता	१
३	पाठयनिर्देशक (उप अभियंता दर्जा)	१
४	कनिष्ठ अभियंता	१
५	वरिष्ठ लिपिक	१
६	कनिष्ठ लिपिक	१
७	टंकलेखक	१
८	अनुरेखक	१
९	वाहनचालक	१
१०	शिपाई	३
११	चौकीदार	१
	एकूण	१३

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

विवरणपत्र - ३

शासन निर्णय, क्रमांक-मुवाढ-२०२५/(प्र.क्र.४१/२५)/लाक्षेवि(आस्था), दि.०९/०४/२०२५ चे सहपत्र
कार्यकारी अभियंता व प्राचार्य, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र (यांत्रिकी), दापोडी, पुणे-१२
दि. ०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत पदांना मुदतवाढ

अ.क्र.	पदनाम	नियत अस्थायी अस्थापनेवरील मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	कार्यकारी अभियंता व प्राचार्य	१
२	उप अभियंता (यांत्रिकी)	२
३	कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)	१
४	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	१
५	वरिष्ठ लिपिक	१
६	कनिष्ठ लिपिक	१
७	टंकलेखक	१
८	अनुरेखक	१
९	वाहनचालक	१
१०	शिपाई	३
११	चौकीदार	१
	एकूण-	१४

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

विवरणपत्र - ४

शासन निर्णय, क्रमांक-मुवाढ-२०२५/(प्र.क्र.४१/२५)/लाक्षेवि(आस्था), दि.०९/०४/२०२५ चे सहपत्र
कार्यकारी अभियंता व प्राचार्य, प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर.
दि. ०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत पदांना मुदतवाढ

अ.क्र.	पदनाम	नियत अस्थायी अस्थापनेवरील मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	कार्यकारी अभियंता व प्राचार्य	१
२	उप विभागीय अभियंता	१
३	पाठयनिर्देशक (उप अभियंता दर्जा)	१
४	कनिष्ठ अभियंता	१
५	वरिष्ठ लिपिक	१
६	कनिष्ठ लिपिक	१
७	टंकलेखक	१
८	अनुरेखक	१
९	वाहनचालक	१
१०	शिपाई	३
११	चौकीदार	१
	एकूण	१३

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

विवरणपत्र - ५

शासन निर्णय, क्रमांक-मुवाढ-२०२५/(प्र.क्र.४१/२५)/लाक्षेवि(आस्था), दि. ०९/०८/२०२५ चे सहपत्र
महाराष्ट्र अभियात्रिकी प्रादेशिक प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक
रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ

अ.क्र.	कर्मचाऱ्याचे नाव	पदनाम	पदसंख्या	सेवानिवृत्तीचा दिनांक
१	श्री.रामनाथ गोकुळनाथ वानखेडे	मजूर	१	३०/११/२०२५
	एकुण रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदे		१	

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन